

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
भारत सरकार, नवी दिल्ली
नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजना
मार्गदर्शक सूचना

1. प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे.
2. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकान्यासह (नोडल ऑफिसर) नागरी पूर / पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे.
3. प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपक्षमन यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) लागू करावी.
 - i) किनारवर्ती शहरे.
 - ii) मुख्य/मोठ्या नदी किनान्यावरील शहरे
 - iii) धरणांजवळील/ जलाशयांजवळील शहरे.
 - iv) अंतर्गत शहरे.
 - v) डॉगराळ प्रदेशातील शहरे. शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.
4. नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे.
5. माहिती जनसंपर्क आणि शिक्षण. प्रत्येक शहराने पुर्व तयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाज गटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे.
6. मान्सूनचे आगमन होण्याच्या बन्याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पुर्ण करणे.
7. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकीहककाचे सूचीकरण व मैपिंग (Mapping) करणे.
8. शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे.
9. विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकान्याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) घेणे आवश्यक आहे. ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्यावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते, तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते, जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे.
10. जलाशयातून/ धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्च स्तरीय तज समितीची स्थापना करणे. सदर समितीला, अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलाशयाची/धरणाची द्वारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिमअधिकार राहील.
11. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना तो माहिती त्याच वेळी (Real Time Basis) देणे.
12. प्रत्येक राज्य/जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा (Vulnerable Area) तयार करणे गरजेचे आहे जेणेकरून उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल.

13. पुराच्या मुख्य कारणामध्ये अतिवृष्टी व बर्फ वितळणे यांचा समावेश होतो. त्यामुळे बर्फ वितळणे, ढगफुटीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
14. आपत्तीच्या परिस्थितीचा पुर्वानूमान बांधून आपत्तीमध्ये लागणाऱ्या मुलभूत बाबी म्हणजे पाणी पुरवठा, अन्नपुरवठा, वैद्यकीय सोयी, स्वच्छतेच्या सोयी इत्यादीची माहिती राज्यशासनाने संग्रहित करून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपत्तीच्यावेळी मदत पोहोचविणे सहज शक्य होईल.
15. आपत्ती संबंधातील माहिती त्याचवेळी (Real Time Basis) मिळण्यासाठी राज्याने पूरनियंत्रण सॉफ्टवेअर विकसित करणे
16. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला आपत्ती सरावासाठी (Mock Drills) १ लाख रुपये राखून ठेवावे. राज्याने सदर निधीचा विनियोग विचारपुर्वक पद्धतीने करणे.
17. आपत्तीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती जाहिरातीद्वारे स्थानिक भाषेत देणे.
18. राज्याने हवामानाच्या वृत्तांतासाठी प्रादेशिक भारतीय हवामान विभागाच्या (IMD) संपर्कात रहावे.
19. राज्याने पुराच्या अंदाजासाठी केंद्रीय जल आयोगाच्या संपर्कात रहाणे
20. किनारपट्टीच्या भागामध्ये RCC छत नसलेल्या घरांच्या सुरक्षेसाठी U आकाराच्या गळाचा (Hooks) वापर करणे.
21. झाडांची नियमित छाटणी योग्य प्रकारे होते की नाही, तसेच जन जागृतीचे/ जाहिरातीचे फलक सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करणे.

सतर्कतेची चिन्हे /चेतावणी चिन्हे:

- अति वेगवान वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग
- घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झांझावात
- जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना

वस्तुस्थिती

- वीज ही सामान्यपणे उंच वस्तूवर पडते.
- कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत.
- मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात.
- जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मि.)
- वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो.
- सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीचे वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात.
- वज्राघात बाधीत / जखमी व्यक्तिस तुम्ही मदत करू शकता त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करावी.

Dos काय करावे

पूर्व तयारी

- वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे / भित्तीपत्रके प्रदर्शित करा.
- आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा.
- स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रपणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा
- वैद्यकीय व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.
- आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा
- जर गडगडाटी वादळाचा / अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वान्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर / घराबाहेरील किया पुढे ढकलणे.
- विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रोनिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवावे.
- आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.

तुमचा परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे) / वीजा चमकत असल्यास

Slogan : 'When Thunder Roars Go Indoors'

घरात असल्यास

- घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा.
- घराच्या दरवाजे, खिडक्या, कुपण पासून दूर राहा.
- मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.

घराबाहेर असल्यास

- त्वरित सुरक्षित निवान्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे.
- ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहा.
- गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठया झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात.
- खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यत: खिडक्या बंद असलेल्या, धातू पासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात.

- डोके दोन्ही गुडध्यांच्या मध्ये झाकावे.
- जमीनीशी कर्मीत कर्मी संपर्क असावा.
- मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा.
- जंगलामध्ये - दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.
- इतर खुल्या जागेवर : दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.(परंतु अचानक येणाऱ्या पुरापासून सावध राहा).
- जर जमीनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा .

वीज पडल्यास / वज्राधात झाल्यास :

- त्वरीत रुग्णवाहीका व वैद्यकीय मदत बोलवा .
- वज्राधात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही .
- ओल्या व थंड परीस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्ति) व जमीनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथर्मीयाचा (hypothermia / शरीराचे अति कर्मी तापमान) धोका कर्मी होईल .

खालील प्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळा :

- श्वसन बंद असल्यास :- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth- to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी.
- हृदयाचे ठोके बंद असल्यास:- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करून सुरु ठेवा.
- इजाळाची/रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास: इतर दुखापतीसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे)

Dont's काय करू नये

तयारी-

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागावर, टेकडीवर, मोकळ्या जागावर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/ बस/ सहलीची आश्रय स्थाने, दलणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.

घरात असल्यास-

- वायरह्वारे जोडले गेलले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रीक/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, (अशा आपत्कालीनवेळी कॉडलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भितीला जोडलेले नसावे)
- गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
- या दरम्यान आंधोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्ये करू नयेत.
- काँक्कीटच्या (ठोस)जमीनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये.
- प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, बायरींग व प्लंबींग/नळ)

घराबाहेर असल्यास-

- मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नका
- वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.
- अधांतरी लटकणा-या/लॉबणा-या (cables) पासून लांब रहा.
